

## महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यातील शिक्षकांना निवड श्रेणीसाठी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी ग्राह्य धरण्यासंदर्भात

- (१) ८१२२ (०९-०४-२०१५). श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील सुमारे ७ लाख शिक्षकांना निवड श्रेणीसाठी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी ग्राह्य धरण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निर्णयाबरोबरच यशवंतरात चव्हाण मुक्त विद्यापीठाची एम.ए. (एज्युकेशन) ही पदव्युत्तर पदवी परीक्षा विद्यापीठाने एम.एड. समकक्ष मान्य केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनामार्फत आदेश काढण्यात आला आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.
- (२) सदर बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक करणेबाबत

- (२) ११७२० (०९-०४-२०१५). श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. १८२ (२)

- (१) राज्यातील जिल्हापरिषदेच्या शिक्षकांच्या पाल्यांना जिल्हापरिषदेच्या शाळेतच प्रवेश घेणे बंधनकारक करण्याबाबतचे पत्र लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १३ फेब्रुवारी, २०१४ रोजी मा. शालेय शिक्षण मंत्री यांना दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असल्यास, त्यानुसार शासनाने याबाबत शासन निर्णय तथा परिपत्रक काढले आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (११-०७-२०१६) :**(१) असे पत्र आढळून येत नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**गरिबीत अन् कष्टकरी जीवन जगणारी फुटपाथवरची चाळीतील झोपड्यातील पाईपात राहणाऱ्या, पाड्यातल्या व खोपटातल्या मुलांच्या अभ्यासासाठी शासनाने अभ्यास करण्याची सुविधा पुरविण्याबाबत**

(३) १६३४१ (१०-०८-२०१५). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हजारो गरीब विद्यार्थी, असंख्य अडचणीशी सामना करून शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत असलेला, गरिबीत व कष्टकरी जीवन जगणारी, फुटपाथवरची, चाळीतील झोपडीतील, पाईपलाईनमध्ये राहणारी, पाड्यातील व खोपटातील मुलांच्यामधील अभ्यासाची आवड आणि शिक्षण घेऊन गरिबीतून बाहेर पडण्याची जिद्द असलेली मुले दिवसा लहानमोठी कामे करून उदरनिर्वाह करताना कशीबशी शाळेत हजेरी लावतात अशा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्याची सुविधा देण्याबाबत जेष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी माहे एप्रिल, २०१५ च्या सुमारास मा.शिक्षण मंत्र्यांकडे योजना सादर केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहेत,

(३) सदर योजनेच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१६) :**(१) होय.

(२) गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासकेंद्रे सुरु करणे असे योजनेचे स्वरूप आहे.

(३) शासनाच्या विचारधीन आहे.

---

**बुलढाणा जिल्ह्यात सन २००९-२०१० पासून अनुदानावर आलेल्या १८ उच्च माध्यमिक  
विद्यालयातील शिक्षकांचे अर्ध वेतन अद्याप योजनेमधून  
अदा केले जात असल्याबाबत**

(४) २५३३६ (१०-०८-२०१५). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलढाणा जिल्ह्यात सन २००९-२०१० पासून अनुदानावर आलेल्या १८ उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे अर्ध वेतन अद्याप योजनेमधून अदा केले जाते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१२ मध्ये सदर कनिष्ठ महाविद्यालयांचे वेतन हे नॉन प्लॅनअंतर्गत वर्गीकृत करण्याबाबत शासनाचे निर्देश होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, माध्यमिक शिक्षण विभागाच्या दिरंगाई तसेच वेतनातील अनियमिततेमुळे सुमारे ७० शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय व चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :(१) हे खरे नाही, अनुदानावर आलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे संपूर्ण वेतन सद्यःस्थितीत योजनेतून अदा केले जाते.

- (२), (३), (४) व (५) सन २००७-२००८ ते २०११-२०१२ या वर्षात अनुदानावर आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील पदांचे वेतन वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर नॉन प्लॅन मध्ये घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबत वित्त विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.

**मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात निवासी डॉक्टर किरण जाधव यांचे आत्महत्याबाबत**

(५) २८२५३ (०५-०९-२०१५). श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) के.ई.एम रुग्णालयात मुंबई येथे निवासी डॉक्टर असलेल्या किरण जाधव यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, त्यानंतर रुग्णालयातील त्याच्या सहकाऱ्यांनी रु. २० लाखाचा निधी जमा केला, पालिकेने त्यासाठी निवासी डॉक्टरांच्या वेतनातून पैसे वसूल केले असून एक वर्ष उलटूनही वृद्ध असणाऱ्या त्याच्या आईच्या खात्यात ते पैसे जमा करण्यात आले नाहीत असे दिनांक २२ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. १८२ (४)

- (२) असल्यास, महापालिका प्रशासनाने किरण जाधव यांच्या कुटुंबीयाला आर्थिक सहाय्य मिळणेसाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाचे कारण काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (१३-०६-२०१६) :**(१) हे अंशतः खरे आहे. डॉ.किरण जाधव हे डॉ. वेशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते.

(२) सेंट्रल मार्ट संघटनेच्या प्रतिनिधींनी दिनांक २५/०८/२०१४ रोजी केलेल्या विनंतीनुसार १४ शासकीय आणि ०३ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनातून एक दिवसाची एकूण रूपये ४१,१२,९७७/- (रुपये एकेचाळीस लक्ष बारा हजार नऊशे सत्याहत्तर फक्त) इतकी रक्कम त्यांच्या आई श्रीमती लता शालन जाधव यांच्या नावे असलेल्या दि.अहमदनगर मर्चंट को-ऑप.बँक लि., अहमदनगर शाखा जामखेड येथील बँक खात्यामध्ये विहित कार्यपध्दतीने जमा करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेल्या राज्यातील २०१० ते २०१३ या तीन वर्षातील ३१५ शिक्षकांना अद्यापही पुरस्काराचा लाभ मिळालेला नसल्याबाबत

- (६) २८३२८ (२१-०१-२०१६). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्य शासनाने आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेल्या राज्यातील सन २०१० ते २०१३ या तीन वर्षातील ३१५ शिक्षकांना अद्यापही पुरस्काराचा लाभ मिळालेला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्य शासनाने सन २०११ पासून सलग ३ वर्षांपर्यंत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढीपासून वंचित ठेवल्याचे नुकतेच माहे सप्टेंबर २०१५ मध्ये निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त पुरस्कार तातडीने वितरीत करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१६) :**(१), (२) व (३) सन २००९-१० ते सन २०१२-१३ या कालावधीतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्काराचा लाभ मिळालेला आहे तथापि त्यापैकी ४९० शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही हे खरे आहे

सहावा वेतन आयोग राज्यात दिनांक १.०४.२००९ रोजी लागू झाला. सहाव्या वेतन आयोगामध्ये आगाऊ वेतनवाढीची तरतूद नाही

तथापि सन २००५-०६ ते सन २०१२-१३ या कालावधीतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी संदर्भात निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या अंशदान पेन्शन  
योजनेचे खाते अचानक बंद केल्याबाबत**

(७) २८३२९ (२१-०१-२०१६). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या अंशदान पेन्शन योजनेचे खाते अचानक बंद करण्यात आल्याचे नुकतेच माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या सुमारास उघडकीस आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर खाते अचानक बंद केल्यामुळे खात्यात आतापर्यंत जमा झालेली रक्कम व त्याचा हिशोब शिक्षकांना मिळत नाही हे खरे आहे काय,

(३) असल्यास, अंशदान पेन्शन योजना लागू होण्यापूर्वीच रकमेचा घोटाळा झाल्याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर खाते अचानक बंद करण्यामागची कारणे काय आहेत,

(५) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१६) :(१) हे खरे नाही. अंशदान पेन्शन योजनेचे खाते बंद केले नसून याबाबतच्या न्यायालयीन प्रकरणामुळे अंशदान पेन्शन योजनेची कपात बंद करण्यात आली होती.

(२), (३), (४) व (५) अंशदान पेन्शन योजनेचे खाते बंद करण्यात आले नसून, सन २००५ नंतर १००% अनुदानावर आलेल्या व सन २००५ पूर्वी विना अनुदानित शाळेतील नियुक्ती कर्मचाऱ्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असून, मा. न्यायालयाने नवीन पेन्शन योजना लागू करणेसंदर्भात अंतरिम स्थगिती दिली असल्याने सदर खात्यातील कपात बंद करण्यात आली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या ८० हजार जागा रिक्त असताना नवीन दहा  
महाविद्यालयांना मान्यता दिल्याबाबत**

(८) २८३९६ (२३-१२-२०१५). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यावर्षीच्या (२०१५-१६)सत्र कालावधी मध्ये अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या ८० हजार जागा रिक्त राहिलेल्या असतानाही नव्या दहा महाविद्यालयातील ११ तुकड्यांसह शालेय शिक्षण विभागाने राज्यभरात १७५ नवीन तुकड्यांना मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, राज्यात अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यास क्रमाच्या, एकूण रिक्त असलेल्या जागांबाबत खातर जमा न करता नवीन १७५ तुकड्यांना मान्यता दिल्याने रिक्त जागांच्या संख्येत वाढ झाली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व ८० हजार जागा रिक्त असताना नवीन महाविद्यालयांना १७५ तुकड्यांना मान्यता देण्याची कारणे काय आहे,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्राप्त गुणांचा विचार करून ऑनलाईन प्रवेश अर्जांमध्ये त्यांचे पसंतीक्रम नमुद केले नव्हते यास्तव इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेच्या तिसऱ्या गुणवत्त यादीनंतर जागा रिक्त राहिल्या होत्या तथापी जे विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेत काही कारणास्तव भाग घेऊ शकले नाहीत, ए.टी.के.टी. सवलत धारक, ज्या परीक्षा मंडळांचे निकाल विलंबाने जाहीर झाले त्यातील उत्तीर्ण विद्यार्थी तसेच जुलै, २०१५ मध्ये इयत्ता १० वी च्या विशेष परीक्षेतील उत्तीर्ण अशा सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश रिक्त जागांवर झालेले असून अशा सर्व विद्यार्थ्यांना सुलभतेने प्रवेश मिळावा यासाठी मुंबई विभागातील ५३ अतिरिक्त तुकड्यांसह राज्यात १७५ अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देण्यात आलेली आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यासह चंद्रपूर जिल्हयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालकांनी

विनाअनुदानित शाळांच्या मूल्यांकनानंतर अनुदान देण्याबाबत

(९) २८४९६ (२१-०१-२०१६). श्री.अनिल कदम (निफाड), श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंद्रगड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील विनाअनुदानित शाळांचे जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर मुल्यांकन होऊन अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर होऊन कागदपत्रांची पडताळणी करून व मुल्यांकन विचारात घेऊन १,३४३ शाळा अनुदानास पात्र ठरविण्यात आल्या असूनही त्या शाळांना अदयापि अनुदान मिळालेले नाही, हे खरे आहे काय,

(२) तसेच चंद्रपूर जिल्हयातील सुमारे पाच हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थाचालकांनी विनाअनुदानित शाळांच्या मूल्यांकनानंतर अनुदान देण्यात यावे यासाठी दिनांक २ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास जेलभरो, धरणे आणि रस्ता रोको आंदोलन केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त जिल्ह्यातील तसेच राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थाचालकांनी विनाअनुदानित शाळांच्या मूल्यांकनानंतर अनुदान देण्यासंदर्भात केलेल्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :**(१), (२) व (३) विहित निकषानुसार अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**राज्यात शालार्थ प्रणालीचे संकेतस्थळ बंद असल्याबाबत**

- (१०) २८६१४ (२१-०१-२०१६). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यात शालार्थ प्रणालीचे संकेतस्थळ बंद असून त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे सप्टेंबरचे वेतन मिळण्यास विलंब होणार असल्याचे माहे सप्टेंबर २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शिक्षकांच्या वेतनास होणारा विलंब टाळण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने वेतन करण्याची मागणी शिक्षक समितीने दिनांक १८ सप्टेंबर २०१५ रोजी वा त्यासुमारास शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :**(१) व (२) हे खरे आहे.

(३) शालार्थ प्रणालीचे काम पाहणाऱ्या T.C.S. कंपनीस याबाबत योग्य त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार T.C.S. कंपनीचे शालार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**मुंबईतील नववी व दहावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेच मिळाली नसल्याबाबत**

- (११) २८८३३ (२१-०१-२०१६). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील नववी व दहावीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या पुस्तक पेढी, सहामाही परीक्षा तोंडावर आली असतानाही बहुतांश मागास विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेच मिळाली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दरवर्षी विद्यार्थ्यांना ही पुस्तके जून महिन्यात शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी मिळणे अपेक्षित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पर्वा न करणाऱ्या संबंधितावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करणेत येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१६) :**(१) शैक्षणिक वर्ष सन २०१५-१६ मध्ये पुस्तकपेढी योजनेअंतर्गत इ. ९ वी ची पुस्तके उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना तात्काळ वितरीत करण्यात आली आहेत.

(२) होय.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**पुणे येथील खासगी अनुदानित शाळांवरील शिक्षकांकडून वसूलीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये जमा केल्याबाबत**

(१२) २९४८५ (२१-०१-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील खासगी अनुदानित शाळांवरील शिक्षकांकडून वसूलीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये जमविणाऱ्या वेतन अधीक्षक कार्यालयाकडून ही रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे माहे जुलै, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या वसूलीची रक्कम सदर शिक्षकांना परत देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०८-०७-२०१६) :**(१) व (२) या विभागाच्या शासन निर्णय क्रमांक अनुवि/४९१३/(५७/१३) अर्थसंकल्प (१) दिनांक १८.०१.२०१४ अन्वये अनुज्ञेय असलेल्या शाळेच्या शिक्षकांना जानेवारी, १४ पासून मंजूर असलेल्या देण्याप्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले होते. तथापि, पुणे येथील ज्या खजागी शाळेच्या शिक्षकांना अनुदान देय नसताना अनुदान अदा करण्यात आले होते. त्या शाळेकडून संबंधित शिक्षकांना जादा अदा झालेल्या वेतनाची वसूली करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर रक्कम संबंधितास परत देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---



**शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत व सक्तीच्या शिक्षणाची अंमलबजावणी  
करण्यास शिक्षण विभागाला आलेले अपयश**

(१३) २९४९१ (२१-०६-२०१६). अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षण हक्क कायद्यानुसार गेल्या पाच वर्षात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची अंमलबजावणी करण्यास शिक्षण विभागाला अपयश आल्याने तब्बल १ कोटी ४४ लाख मुले इयत्ता आठवीच्या मोफत शिक्षणापासून वंचित राहिल्याचे माहे ऑगस्ट-२०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षण विभागाने आठवीपर्यंतच्या मुलांना शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा असे निर्देश बाल हक्क आयोगाने दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (११-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालेगाव (जि.वाशिम) तालुक्यातील शाळांमध्ये पोषण  
आहाराचे वाटप केले जात नसल्याबाबत**

(१४) २९६२१ (२१-०१-२०१६). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगाव (जि.वाशिम) तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये शासनाच्या निकषानुसार पोषण आहाराचे वाटप केले नसून संबंधित यंत्रणांनी देखील पोषण आहार गुणवत्ता तपासणीकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांची परवड सुरु असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास उघडकीस आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना  
विनाअट निवडश्रेणी लागू करण्याबाबत

(१५) २९७९३ (२१-०१-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी लागू करण्याकरीता मा.लोकप्रतिनिधी व शिक्षकांनी संबंधिताकडे वारंवार मागणी करण्यात येऊनही अद्याप शिक्षकांना विना अट निवडश्रेणी लागू करण्यात आली नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास आढळून आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :(१) हे खरे आहे.

- (२) राज्यातील २४ वर्षे सेवा झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी लागू करता येणार नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

म्हसळा तालुक्यात(जि.रायगड) जिल्हा परिषद शाळांना पुरविण्यात येणारे  
पोषण आहाराचे धान्य निकृष्ट प्रतिये असल्याबाबत

(१६) २९९२८ (२१-०१-२०१६). श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) म्हसळा तालुक्यात (जि.रायगड) जिल्हा परिषद शाळांना पुरविण्यात येणारे पोषण आहाराचे धान्य निकृष्ट प्रतिये असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या दुस-या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत आढळून आलेल्या दोषी व्यक्तीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) व (२) अशा स्वरूपाची बातमी दिनांक १२/०९/२०१५ रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती. तथापि, याबाबत चौकशी केली असता यामध्ये तथ्य आढळून आलेले नाही.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**कराड तालुक्यात (जि.सातारा) पाठविण्यात आलेल्या शालेय पोषण  
आहारामध्ये शरीराला घातक असे घटक आढळून आल्याबाबत**

(१७) ३०१३६ (२१-०१-२०१६). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कराड तालुक्यात (जि.सातारा) पाठविण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराचा पंचनामा केला असता सदर पदार्थांमध्ये शरीराला घातक असे घटक आढळून आल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात उघडकीस आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शालेय पोषण आहार पाठविणाऱ्या पुरवठादारांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**हिंगोली जिल्ह्यातील शाळांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारात डाळी तसेच काही  
महत्वाच्या वस्तुचा पुरवठा करण्यात येत नसल्याबाबत**

(१८) ३०२६६ (२१-०१-२०१६). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगोली जिल्ह्यातील शाळांना देण्यात येत असलेल्या पोषण आहारात डाळी तसेच काही महत्वाच्या वस्तुचा पुरवठा करण्यात येत नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यासुमारास आढळून आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शालेय पोषण आहारात विविध डाळींचा तसेच इतर काही वस्तुचा पुरवठा करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली येथे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या नियमबाह्य  
नियुक्ती प्रकरणातील फायली गहाळ झाल्याबाबत

- (१९) ३०३११ (२१-०१-२०१६). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-  
(१) सांगली येथे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी केलेल्या नियमबाह्य नियुक्ती प्रकरणातील काही फायली गहाळ झाल्या असून त्यापैकी पंधरा फायलींचा शोध अद्यापही लागला नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,  
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१६) :(१) एकूण २९ उपलब्ध न झालेल्या नस्त्यापैकी आता फक्त ११ नस्तीच्या शोध घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.  
(२) सदर प्रकरणी संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यभर इयत्ता दुसरी आणि आठवीतील विद्यार्थ्यांच्या तीन क्षमता चाचण्याकरिता लागणाऱ्या  
तीन कोटी प्रश्नपत्रिकांच्या छपाईसाठी ई-टेंडरिंग करणेबाबत

- (२०) ३०५३२ (२१-०१-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.किसन कथारे (मुरबाड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-  
(१) राज्यभर इयत्ता दुसरी आणि आठवीतील विद्यार्थ्यांच्या तीन क्षमता चाचण्या शालेय शिक्षण विभागाला या वर्षी घ्यावयाच्या असून चाचण्याकरिता लागणाऱ्या तीन कोटी प्रश्नपत्रिकांच्या छपाईसाठी ई-टेंडरिंग करावे लागणार असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती आवश्यक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,  
(३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) होय.  
(२) छपाईसाठी ई-टेंडरिंग प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पुस्तकांचे  
संच शाळेपर्यंत पोहचले नसल्याबाबत**

(२१) ३०५६० (२१-०१-२०१६). श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील अनेक शाळेमध्ये दोन महिने उलटूनही पुस्तकांचे संच शाळेपर्यंत पोहचले नसल्याने अनेक विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहिले असल्याचे दि.२३ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमरास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शिक्षण विभागाने खासगी शाळांना पुस्तके वाटप केली असल्याने विद्यार्थ्यांना मोजकीच पुस्तके देऊन पाठवित असल्याने विद्यार्थी व पालकांकडून शिक्षण विभागा विषयी रोष निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीअंती दोषी आढळून येणा-या संबंधितावर शासनाने काय कार्यवाही केली वा करणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काये आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील डोंगराळ, आदिवासी वस्ती आणि पाड्यांवरील वस्ती शाळांवर  
काम करणा-या शिक्षकांना सेवा निवृत्ती वेतन मिळण्याबाबत**

(२२) ३२५०३ (२२-०१-२०१६). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व), श्री.बळीराम सिरसकर (बाळापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-

(१) राज्यातील डोंगराळ, आदिवासी वस्ती आणि पाड्यांवरील वस्ती शाळांवर काम करणा-या शिक्षकांना शासनाने नियमित केले मात्र त्यांना निवृत्तीनंतरचे वेतन मिळत नसल्याने अनेक शिक्षकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ च्या दुस-या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जे शिक्षक दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी सेवेत आलेले आहेत त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ आणि दिनांक १ मार्च, २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निमशिक्षक म्हणून घेतलेल्या शिक्षकांना त्याची सेवा ग्राह्य धरून त्यांना सेवा निवृत्तीचा लाभ द्यावा अशी मागणी शासनाकडे लोकप्रतिनिधींनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) दिनांक १ मार्च, २०१४ च्या शासन निर्णयान्वये वस्तीशाळा निमशिक्षकांना नियमित शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेतल्यानंतर व नियमित वेतनश्रेणी लागू केल्यानंतर त्यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

राज्यात विद्यार्थी संख्येनुसार प्राथमिक शाळेत शिक्षक नियुक्ती करण्याबाबत

(२३) ३२५५० (२१-०१-२०१६). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विद्यार्थी संख्येनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक नियुक्ती करण्याचे आदेश शासनाने माहे जुलै, २०१५ दरम्यान काढले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आदेशानुसार अतिरिक्त शिक्षक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर शिक्षक अतिरिक्त होऊन नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली या करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) : (१) राज्यात विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक नियुक्तीबाबत शासन निर्णय दिनांक २८.८.२०१५ अन्वये दिनांक निश्चित करण्यात आले आहेत.

(२) अंशतः खरे आहे.

(३) अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन अन्य शाळेत करण्यात येते

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

नाशिक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सावित्रीबाई फुले दत्तक योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित असल्याबाबत

(२४) ३२८६७ (२१-०१-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सावित्रीबाई फुले दत्तक योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित असल्याचे शिक्षण सभापती यांनी या योजनेचा दिनांक २६ ऑगस्ट, २०१५ रोजी आढावा घेतला असता निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

वि.स. १८२ (१५)

- (२) असल्यास, नाशिक जिल्ह्यात उपरोक्त योजना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (२६-०५-२०१६) :**(१) अंशतः खरे आहे.

- (२) २१३६ लाभार्थी मुलींना योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**प्राथमिक शिक्षण सेवक सी.ई.टी. सन (सन २०१०) मध्ये पात्र ठरूनही नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांना शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देणेबाबत**

(२५) ३३७६८ (२१-०१-२०१६). **श्री.जानराज चौगुले (उमरगा) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) प्राथमिक शिक्षण सेवक सी.ई.टी. सन (सन २०१०) मध्ये पात्र ठरूनही नियुक्ती न मिळालेल्या एकुण ९ उमेदवारांना शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देणेबाबत उमरगा-लोहारा येथील स्थानिक लोकप्रतिनीधीनी मा.शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे यांना दिनांक ६ सप्टेंबर, २०१५ रोजी व त्या सुमारास लेखी निवेदनाद्वारे सुचीत केले होते, हे खरे आहे काय,
- (२) उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करणेत येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१६) :**(१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये सर्व धर्मांच्या संत वाडःमयाचा समावेश करण्याबाबत**

(२६) ३४६७६ (२१-०१-२०१६). **श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये सर्व धर्मांच्या संत वाडःमयाचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे व पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात संत वाडःमयाचा समावेश करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे,
- (३) तसेच राज्यातील इंग्रजी व अन्य सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१६) :** (१) व (२) प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रमात संत वाडःमयाचा समावेश करण्यात आलेला आहे.

इ. ३ री चे मराठी, इ. ४ थीचे परिसर अभ्यास व मराठी, इ. ६ वी चा इतिहास, इ. ७ वी चा इतिहास व इ. ८ ची चे हिंदी व मराठी विषयात चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, वर्धमान महावीर, गौतम बुध्द, रामानुज, संत कबीर, गुरुनानक, श्री. बसवेश्वर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत चोखामेळा संत शेख महमद, संत बिहारी, संत कबीर, संत तुलसीदास संत सूरदास संत रहीम, संत जनाबाई या संतांचा समावेश करण्यात आलेला आहे

(३) शासन निर्णय दिनांक ०४/०२/२००९ अन्वय इ. १ ली ते ४ थी साठी मराठी भाषा विषयाचे अध्ययन अनिवार्य करण्यात आले असून शासन निर्णय दिनांक ०८/१०/१९९९ नुसार इ. ९ वी व १० वी साठी मराठी विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**शासनाच्या योजनेनुसार नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब  
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत**

**(२७) ३४६८३ (१६-०१-२०१६). श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा) :** सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या योजनेनुसार नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अद्यापही वेगवेगळ्या इयत्तांची पुस्तके अनेक शाळांना उपलब्ध झाली नसल्याने विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपासून वंचित रहावे लागत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी नांदेड जिल्हा परिषदेतील अधिकारी दोषी असल्याने याबाबत चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :** (१) सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमधील इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात.

(२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.



**सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना  
माधान्द भोजन म्हणून शालेय पोषण आहार दिला जात असल्याबाबत**

(२८) ३५९६२ (२१-०१-२०१६). श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मनोरा (जि.वाशिम) तालुक्यातील सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक / माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यान्द भोजन म्हणून शालेय पोषण आहार दिला जात असून काही शाळांना गेल्या ६ महिन्यांपासून शालेय पोषण आहारांचा पुरवठा न झाल्यामुळे विद्यार्थी आहारापासून वंचित राहत असल्याचे दिनांक ११ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने त्यांच्या प्रलंबित  
मागण्याविषयी केलेल्या आंदोलनाबाबत**

(२९) ३५५२२ (२१-०१-२०१६). श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेने दिनांक ३ ऑक्टोबर, २०१५ रोजी त्यांचा प्रलंबित मागण्याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर "धरणे" आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे देण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू निवेदनातील प्रमुख मागण्यासंबंधी प्रत्येक मागणी निहाय शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) व (३) शिक्षण संचालनालय तसेच शासन स्तरावर संघटनाचे पदाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या असून एकूण ११ मागण्यापैकी मागणी क्र. १,६,८,९,१० चे संदर्भात निर्णय/कार्यवाही आहे अन्य मागण्या प्रलंबित आहेत.

**राज्यामध्ये अनेक वर्षापासून शिक्षण भरती न झालेले डी.एड पात्र विद्यार्थ्यांच्या नोकरीबाबत**

(३०) ३५९७० (२१-०१-२०१५). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यामध्ये अनेक वर्षापासून शिक्षण भरती न झालेले डी.एड पात्र विद्यार्थी नोकरीच्या अपेक्षेने हतबल झाले असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत सुशिक्षित बरोजगार डी.एड धारकांसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करणेत येत आहे,
- (३) नसल्यास, याबाबत विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) प्राथमिक शिक्षक पदाच्या भरतीसाठी डी.एड आणि तदनंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) ही शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता असून सदर अर्हताधारक उमेदवारांची प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांवर निवड करण्यात येते.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ मधील वणी येथील कोळसा खाणीच्या प्रदुषणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याबाबत**

(३१) ३६४६४ (२१-०१-२०१६). श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात यवतमाळ मधील वणी येथील कोळसा खाणीच्या प्रदुषणामुळे १०० हेक्टर कपासीचे पीक करपून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची गंभीर बाब दिनांक १९.९.२०१५ रोजी निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू प्रदुषणाची गंभीर दखल घेवून शासनाने, सर्वेक्षण करून चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत, त्यानुसार दोषी कोळसा खाण मालकाविरुद्ध अद्याप शासनातर्फे कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,
- (३) तसेच कपासीचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे तसेच याठिकाणी प्रदुषणामुळे पिकांचे नुकसान होवू नये याकरीता, शासनाने कोणती उपाययोजना केली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम (११-०५-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) वणी येथील कोळसा खाणीच्या प्रदुषणामुळे पिकांचे नुकसानीबाबत कृषी विभागाचे अधिकारी तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला येथील कृषी शास्त्रज्ञ यांनी पाहणी केली असून संबंधित गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत पिकांचे पंचनामे करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.

तसेच कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय प्रत्यक्ष भेट व कार्यशाळेचे आयोजन करून शेतकऱ्यांना याबाबत उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात एका वर्गात तीसपेक्षा कमी  
विद्यार्थी असणाऱ्या शाळांच्या संख्येबाबत**

(३२) ३६६८७ (२१-०१-२०१६). श्री.कृष्णा गजबे (आरमोरी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाच्या सार्वजनिक शालेय विभागाचे दिनांक २८ ऑगस्ट, २०१५ चे शासन निर्णया नुसार एका शिक्षकाला ३० विद्यार्थी शिकविणे अपेक्षित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एका वर्गात ३० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचे धोरण काय आहे,
- (३) असल्यास, गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात एका वर्गात तीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळा किती आहेत व या व्यतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कोठे करण्यात येणार वा येत आहे ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) होय हे खरे आहे

- (२) अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन अन्य शाळेत करण्यात येते
- (३) गडचिरोली जिल्ह्यात २२७ शाळांपैकी एका वर्गात ३० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या एकूण १२८ शाळा आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनांची कार्यवाही सुरु आहे.

**शिक्षक निश्चिती समायोजन झाले नसल्याबाबत**

(३३) ३६७४३ (२१-०१-२०१६). श्री.किशोर पाटील (पाचोरा), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात प्रत्येक वर्षी ३० सप्टेंबरला शिक्षक निश्चिती होत असते त्याप्रमाणे ३० सप्टेंबर, २०१३ नुसार शिक्षक निश्चिती झाली त्यानुसार समायोजन झाले परंतु दिनांक ३० सप्टेंबर, २०१४ नुसार शिक्षक निश्चिती होऊन अद्यापही समायोजन झालेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यामुळे बऱ्याच शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत किंवा काही शाळांमध्ये जादा झालेले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या जादा शिक्षकांबाबत समायोजनांचे आदेश दिले नसल्याने त्यांचे समायोजन करता येत नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबतचे आदेश केव्हापर्यंत देण्याचे शासनास अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मध्ये तरतूद असल्याने समायोजन करण्याकरिता स्वतंत्रपणे आदेश देण्याची आवश्यकता नाही

**५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या जिल्ह्यांतील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार देण्याबाबत**

(३४) ३७२११ (२१-०१-२०१६). डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र शासनाने ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या जिल्ह्यांना टंचाईग्रस्त घोषित करून सदर शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मेळघाट (जि.अमरावती) येथील शाळेतील धान्य साठा संपल्याने धान्य पुरविण्याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी पंचायत समितीला पत्र दिल्यावरही धान्य पुरवठा न केल्याची बाब माहे मे व जून, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार जबाबदार अधिका-या विरुद्ध काय कारवाई करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :(१) शालेय पोषण आहार योजना ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राबविण्यात येते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार टंचाईग्रस्त भागामध्ये उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्याची तरतूद आहे.

(२) उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**शासनाने विनाअनुदानीत शाळांना मंजूर केलेले अनुदान अद्यापर्यंत वितरीत केले नसल्याबाबत**

(३५) ३७८२० (२१-०१-२०१६). श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :

- (१) शासनाने दिनांक ९ फेब्रुवारी, १०१५ रोजी वा त्यासुमारास विनाअनुदानित शाळांना मंजूर केलेले अनुदान शाळांना अद्यापर्यंत वितरीत करण्यात आलेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू अनुदान प्राप्त शाळांना केव्हा पर्यंत अनुदान वितरीत करण्यात येणार आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१६) :**(१) व (२) विहित निकषानुसार अनुदानासाठी पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये पोषण आहार (मध्यान्ह भोजन)  
ही योजना पूर्णपणे बंद असल्याबाबत**

- (३६) ३८५३९ (२१-०१-२०१६). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये गेल्या एक महिन्यापासून पोषण आहार (मध्यान्ह भोजन) ही योजना पूर्णपणे बंद असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, अनेक ठिकाणी केवळ उसनवारीवरच शालेय मुलांना पोषण आहार दिला जात आहे, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत सुमारे ४ लाख ४ हजार ४४७ इतके विद्यार्थी योजनेपासून वंचित आहेत, हे ही खरे आहे काय,
  - (४) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय, तदनुसार यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
  - (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०५-०७-२०१६) :**(१) हे खरे नाही.  
(२), (३) व (४) शालेय पोषण आहार योजनेतर्गत पुरवठादाराची मुदत संपल्यानंतर पुढील मुदतवाढ देण्यास काही विलंब झाल्याने योजनेमध्ये खंड पडू नये यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांना उसनवारीने किंवा खुल्या बाजारातून तांदूळ व धान्यदिमाल खरेदी करून योजना सुरु ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुषंगाने काही विद्यार्थी वगळता इतर सर्व पात्र विद्यार्थ्यांना नियमित आहार पुरविण्यात आला होता.  
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वाशीम येथील तत्कालीन प्रभार जिल्हा क्रिडा अधिकारी  
श्री.डी.एस.उजळे यांच्या उच्च स्तरीय चौकशीबाबत**

(३७) ३९४१० (२२-१२-२०१६). श्री.प्रशांत बंब (गंगापूर), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) :

सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम येथील तत्कालीन प्रभारी जिल्हा क्रिडा अधिकारी म्हणून डी.एस. उजळे हे कार्यरत होते, वाशिम मजि.क्री. अधिकारी हे पद वर्ग १ चे पद असताना उजळे हे वर्ग ३ चे अधिकारी असतांना वाशिम जिल्हा निर्मिती पासून तर सन माहे मे, २०१४ पर्यंत एकच अधिकारी सतत जिल्हा क्रिडा अधिकारी म्हणून कार्यरत होते या प्रश्नी मा. विधानसभा सदस्यांनी दिनांक ११ जून, २०१४ रोजी वा त्यासुमारास मा.मंत्री क्रीडा यांना पत्र देऊन श्री.डि.एस.उजळे यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मा.मंत्री यांनी पत्र क्र.विप३०१३/२०१४ दिनांक १३/६/२०१४ रोजी वा त्यासुमारास आयुक्त क्रिडा पूणे यांना दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषी अधिकारी यांचेवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिला आहे व त्यानुसार त्याचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०४-०७-२०१६) :(१) होय,

(२) व (३) श्री. उजळे, क्रीडा अधिकारी हे वाशिम येथे प्रभारी जिल्हा क्रिडा अधिकारी म्हणून कार्यरत होते तथापि सदर पदावर सद्यःस्थितीत श्री. किरण बोरवडेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे,

श्री. उजळे क्रीडा अधिकारी यांची जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय अमरावती येथे बदली करण्यात आली आहे. विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा, अमरावती यांच्याकडून श्री. उजळे यांच्या उच्चस्तरीय चौकशीबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

**हिंगोली जिल्हयातील स्थलांतरितांच्या पाल्यांसाठी हंगामी  
एकही वसतीगृह सुरु झाले नसल्याबाबत**

(३८) ४१३३७ (२८-०४-२०१६). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्हयातील स्थलांतरितांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतीगृहांचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात मात्र एकही वसतीगृह सुरु झाले नसल्याचे माहे डिसेंबर मध्ये निदर्शनासआले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,

- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने या भागातील वसतीगृह सुरु करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (११-०७-२०१६) :(१) हे खरे नाही.  
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता उपविजेता मल्लानाही  
शासकीय सेवेत दाखल करून घेण्याबाबत**

(३९) ४१८१८ (०६-०५-२०१६). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा), अॅड.गौतम चाबुकस्वार (पिंपरी) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेता मल्ल याच्याबरोबरीनेच उपविजेता मल्लानाही शासकीय सेवेत दाखल करून घेण्याची मागणी मा. मुख्यमंत्री यांचेकडे माहे जानेवारी, २०१६ च्या दस-या आठवड्यात करण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, उक्त प्रश्न भाग (१) मधील प्रकरणी आतापर्यंत कोणता निर्णय घेतला व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत, तसेच सदर प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आतापर्यंत कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक धोरण आखण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

**मुंबई शहरातील शासकीय रुग्णालयातील बदली कामगारांना कायमस्वरूपी  
नोकरीत सामावून घेण्याबाबत**

(४०) ४२१२१ (०३-०५-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील रुग्णालयातील ५४५ बदली कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याबाबत कामगारांकडून सातत्याने मागणी होत आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शासनाने यासंदर्भात तपासणी केली आहे काय, त्यानुषंगाने शासकीय रुग्णालयातील ५४५ बदली कामगारांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यास किती कालावधी लागणे अपेक्षित आहे,
- (३) याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (११-०७-२०१६) :**(१) हे खरे आहे.

- (२) शासनाने शासन निर्णय दिनांक ०७.१२.२०१५ अन्वये शासकीय महाविद्यालये व रुग्णालयातील ६२६ बदली कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**विविध राष्ट्र पुरुषांप्रमाणेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे आणि "अर्ली रीडर्स" या पुस्तकाची सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोटयावधी रुपयांच्या खरेदीच्या प्रस्तावाबाबत**

(४१) ४२१३१ (१२-०५-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्र पुरुषांप्रमाणेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे आणि "अर्ली रीडर्स" या पुस्तकाची सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोटयावधी रुपयांची खरेदी करण्याचा दिनांक ३१ मार्च, २०१५ रोजी शासनाने घेतलेला निर्णय नियमबाह्य असल्याचा ठपका केंद्र शासनाने असून या खरेदीसाठी केंद्राचा निधी देता येणार नाही व याबाबतचा सविस्तर खुलासा करावा, असे केंद्र शासनाने राज्य शासनास कळविल्यानंतर राज्य शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,
- (२) असल्यास, यासंदर्भात केंद्र शासनाकडे सविस्तर खुलासा केला आहे काय,
- (३) तसेच याप्रकरणी दोषी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (११-०७-२०१६) :**(१), (२) व (३) केंद्र शासनास दिनांक १/१/२०१६ च्या पत्रान्वये स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.



**कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकामाबाबत**

**(४२) ४३२७३ (०६-०५-२०१६).** श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाचे काम गत सात वर्षांपासून अत्यंत धीम्यागतीने सुरु असल्याचे नुकतेच माहे जानेवारी, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, प्रत्यक्षात सन २००९ मध्ये संकुलाच्या कामाला सुरुवात झाली असून संपूर्ण निर्मितीसाठी चार वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सन २०१६ वर्ष आले तरी क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वास न जाण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे, त्यात काय आढळून आले, तदनुसार कामास विलंब लावणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१६) :**(१) अंशतः खरे आहे.

- (२) विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूरचे बांधकाम करण्याबाबतचा कार्यरंभ आदेश कंत्राटदारांना दिनांक १५.०७.२००९ रोजी दिलेला असून सदरचे काम पुर्ण करण्याचा कालावधी हा कार्यारंभ आदेशापासून १८ महिन्यांचा होता.
- (३), (४) व (५) सदर क्रीडा संकुलाच्या जागेत साठलेल्या पाण्याचा उपसा करून जमीन सपाट करण्यास खूप अवधी लागला आहे. सदरचे काम सुरु असताना जमीन दलदलीची असल्याने इमारतीचा पाया खूप खोलवर घ्यावा लागल्याने क्रीडा विषयक सुविधा निर्माण करण्यास विलंब लागलेला आहे. दिनांक ०४.०६.२०१६ रोजी झालेल्या बैठकीत क्रीडा संकुलाची कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी व कामे पूर्ण करणार किंवा नाही याबाबत एका आठवड्यात लेखी खुलासा देणेबाबत विभागीय क्रीडा संकुल समितीने ठेकेदारास कळविले आहे.

**पुणे शहरातील बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सर्वशिक्षा अभियानाच्या अंतर्गत लोकजागृती हा कार्यक्रम राबविण्यात आल्याबाबत**

**(४३) ४४८५६ (१२-०५-२०१६).** श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शिक्षण मंत्र्यांनी सर्वशिक्षा अभियानाच्या अंतर्गत लोकजागृती हा कार्यक्रम शालेय शिक्षण विभाग श्यामची आई फाऊंडेशनतर्फे दिनांक २७ ते ३१ जानेवारी, २०१६ या कालावधीत पुणे शहरातील बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राबविण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील सर्वच जिल्ह्यातून दर दिवशी दोन हजाराच्या सरासरीने हजारो शिक्षक सदर उपक्रमाला भेट देऊ शकतील असे नियोजन, तसेच इतर अन्य बाबींवर करण्यात

आलेला लाखो रुपयांचा खर्च व फाऊंडेशनला या उपक्रमाकरीता देण्यात आलेला निधी असा कोटयवधी रुपयांचा खर्च सर्वशिक्षा अभियानासाठी असलेल्या निधीतून करण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शिक्षणाची वारी हा उपक्रम राबविण्यामागचा उद्देश काय होता व तो राबविण्याकरीता कोणकोणते शिक्षण विषयक उपक्रम, सादरीकरण व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते ?

**श्री. विनोद तावडे (११-०७-२०१६) :**(१) हे खरे आहे.

(२) सव शिक्षा अभियानामधून श्यामची आई फाऊंडेशनला निधी देण्यात आलेला नाही.

(३) राज्यातील विविध जिल्ह्यातील शाळांमध्ये चालू असलेल्या नवोपक्रमांची माहिती शिक्षकांना व्हावी व त्याचा उपयोग त्या त्या जिल्ह्यातील शिक्षकांना व्हावा आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी यासाठी शिक्षणाची वारी उपक्रम राबविण्यात आला होता.

शिक्षणाच्या वाढीत ज्ञानरचनावाद, ABL, संगणकाचा अध्ययन अध्यापनात वापर, लोकसहभाग, विविध शैक्षणिक Apps, वेबसाईटचा वापर इ. विषयावर सादरीकरण व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

---

**शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बनावट कागदपत्रे सादर करून मिळविलेला पुरस्कार**

(४४) ४५८१३ (०६-०५-२०१६). श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे शासनाच्यावतीने देण्यात येणा-या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बनावट कागदपत्रे सादर करून पुरस्कार मिळविल्याबद्दल क्रीडा अधिकाऱ्यांची शासकीय चौकशी सुरु असतांनाही त्यांना पदावरून निलंबित करण्यात आले नसल्याचे दिनांक ३ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अधिकाऱ्यास निलंबित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (१३-०७-२०१६) :**(१) व (२) होय, याबाबत संबंधितांकडून मागविलेला खुलासा शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच सदर प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

राज्यात शाळांमध्ये नोकरी मिळण्यासाठी बी.एड.,डि.एड. धारक उमेदवारांना  
टीईटी परिक्षा सक्तीची करण्यात आल्याबाबत

(४५) ४६६४२ (१६-०५-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात शाळांमध्ये नोकरी मिळण्यासाठी सन २०१३ पासून बी.एड. व डि.एड. या शैक्षणिक अर्हतेबरोबर उमेदवारांना टीईटी परिक्षा सक्तीची करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शिक्षक भरती बंद असल्यामुळे यातील उत्तीर्ण उमेदवार अद्यापही बेरोजगार आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शिक्षक भरती बंद असूनसुद्धा टीईटी परिक्षा घेण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. विनोद तावडे (११-०७-२०१६) :(१) होय.

- (२) व (३) शासन निर्णय दिनांक २३/०८/२०१३ नुसार शिक्षक पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असण्याची अट शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता म्हणून अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बी.एड,डि.एड उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सदर अर्हता प्राप्त करता यावी यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रत्येक वर्षी आयोजित करणे आवश्यक आहे. मात्र सदर परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना थेटपणे नोकरी मिळण्याचा हक्क प्राप्त होत नाही.

राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील तालुका क्रीडा संकुलाच्या इमारत बांधकामाबाबत

(४६) ४६७१८ (०६-०५-२०१६). श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राधानगरी (जि. कोल्हापूर) येथील तालुका क्रीडा संकुलाची इमारत बांधकामाची प्रशासकीय मान्यता मिळून ५ महिने उलटूनही काम सुरु झाले नसल्याचे दिनांक २८ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तालुका क्रीडा संकुलाची इमारतीचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे झालेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, क्रीडा संकुलाच्या कामाची सुरुवात न करणाऱ्या कंत्राटदारांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (०७-०७-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही. संकुल समितीस बांधकामासाठी रु. ७०.०० लक्ष अनुदान वितरित करण्यात आले आहे. वा संकुलातील बहुउद्देशिय हॉलचे बांधकाम पूर्ण झाले आहे तालुका क्रीडा संकुल इमारतीचे हस्तांतरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे झाले नसून तालुका क्रीडा संकुलाच्या सर्व सुविधांची बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचा निर्णय तालुका क्रीडा संकुल समितीने घेतला आहे. संकुलातील

बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रसिध्द करून ठेकेदार निश्चित केला आहे बांधकामासाठी निधीच्या उपलब्धतेनुसार कामे सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**बुलडाणा जिल्हयातील ४२७ प्रजावंत विद्यार्थी पूर्व माध्यमिक व  
माध्यमिक शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याबाबत**

(४७) ४८१९१ (२५-०५-२०१६). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा जिल्हयातील सन २०१४ मध्ये वा त्यादरम्यान घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत प्रजावंत ठरलेल्या ४२७ विद्यार्थ्यांना माहे जानेवारी २०१६ अखेर पर्यंत शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत पालकांकडून सातत्याने तक्रारी येत असून, संबंधीत विभागाकडून पाठपुराव्याबाबत होणा-या दुर्लक्षामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रस्तूत प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही. सन २०१४-१५ मध्ये बुलडाणा जिल्हयातील ८४४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. त्यापैकी ६७० विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित १७४ विद्यार्थ्यांच्या बँक खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड यामध्ये दुरुस्ती असल्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. सदर विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, बुलडाणा यांचेकडून प्राप्त करून घेऊन तदनंतर विद्यार्थ्यांच्या अचूक बँक खाते क्रमांकांवर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी अनुदान मर्यादेत वाढ करण्याबाबत**

(४८) ४८२८० (०६-०५-२०१६). श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा) : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी दिनांक २१ मार्च, २००९ च्या शासन निर्णय क्रमांक रिक्रियो - २००५/(प्र.क. २५/०९)/क्रीमुसे-१ नुसार अनुदान मर्यादा २५ लाखावरून १ कोटीपर्यंत वाढविली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, नविन टाईप प्लॅननुसार बांधकाम करावयाचे असल्याने बांधकाम साहित्याच्या किंमतीत व बांधकाम मंजूरीत वाढ झाल्यामुळे रु. १ कोटीमध्ये क्रीडा संकुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकणार नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी अनुदान मर्यादेत वाढ करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली आहे काय ?

**श्री. विनोद तावडे (१२-०७-२०१६) :**(१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) राज्यातील विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामाबाबत सुधारीत कार्यपध्दती विहित करण्यासाठी शासन निर्णय दिनांक ०२.०९.२०१५ अन्वये राज्यस्तर समिती स्थापन करण्यात आलेली होती. सदर समितीने क्रीडा संकुलामध्ये क्रीडा सुविधा त्वरीत पूर्ण करणे. बांधकामास होणारा विलंब, अपुऱ्या सुविधा पूर्ण करण्यासाठी शासन निर्णयात निर्देशित बाबनिहाय रक्कम व DSR रेटच्या अनुषंगाने झालेली वाढ, स्थानिक प्रचलित खेळांनुसार क्रीडा सुविधा निर्मिती बाबतचा बृहत आराखडा तयार करणे, क्रीडा संकुलांसाठी केअर टेकर नियुक्ती करणे, विभागाच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलांचे बांधकामे करणे इ. बाबींचा अभ्यास करून सदर समितीचा अहवाल शासनास सादर केला आहे. उपरोक्त अहवालामध्ये क्रीडा संकुलाच्या अनुदान मर्यादेत वाढ करण्याची बाब अंतर्भूत असून सदर अहवाल शासनाच्या विचाराधीन आहे.

---

**राज्यातील पदवीधर ग्रंथपालांना बी.एड. समकक्ष वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याबाबत**

- (४९) ४९११३ (२६-०५-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली), श्री.हरीभाऊ जावळे (रावेर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यातील पदवीधर ग्रंथपालांना बी.एड. समकक्ष वेतनश्रेणीचा लाभ मिळावा अशी प्रमुख मागणी वारंवार ग्रंथपालांनी शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना बी.एड. समकक्ष वेतनश्रेणी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यानुषंगाने अनुदानित माध्यमिक शाळांमधील पदवीधर ग्रंथपालांना बी.एड. समकक्ष वेतनश्रेणी लावण्याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०१-०७-२०१६) :**(१) हे खरे आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**जालना जिल्ह्याच्या भोकरदन शहरातील मॉडेलस्कूल बंद होत असल्याबाबत**

(५०) ५२५६९ (१२-०५-२०१६). श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व मॉडेल स्कूल बंद केल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात मॉडेलस्कूलचे ४ कोटी २३ लाख रुपये खर्च करून इमारत व वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मॉडेल स्कूल बंद केल्यास या इमारतीचा वापर कशा प्रकारे करण्यात येणार आहे ?

श्री. विनोद तावडे (११-०७-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

केंद्रशासनाने सदर योजना केंद्र सहाय्यीत योजने मधून बंद केल्यामुळे राज्य शासनाने सदर योजना राज्यामध्ये बंद करणेबाबतचा निर्णय घेतला.

(२) हे खरे आहे.

केंद्र शासनाने भोकरदन गटासाठी रु. ४.२३ कोटी निधी मंजूर केल्यामुळे बांधकाम सुरु आहे.

(३) जालना जिल्ह्यातील भोकरदन गटामध्ये मॉडेलस्कूल इमारतीचा वापर इतर शैक्षणिक कामकाजाकरिता करण्यात येणार आहे.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव  
महाराष्ट्र विधानसभा.